

anstatot, MBH. 4, 982. ०मनस् 547. ०रुचिता SUÇR. 1, 312, 18. ०रुत MĀRK. P. 47, 80. ०शील DAÇAK. 140, 7. 8. कृत° adj. KATHĀS. 56, 417. वि-
 क्तिदेदात् ० RĪĀA-TAR. 3, 67. संविभागो हि भूतानां (subj.) सर्वेषामेव दृश्यते
 MBH. 3, 99. संविभागश्च भूतेभ्यः कर्तव्यः M. 4, 32. प्राणिभ्यो जलादिनापि
 KULL. zu d. St. सर्वभूतेभ्यो भागशः MBH. 13, 3061. भृत्येषु Spr. (II) 1669.
 3510, v. l. रत्नानाम् Vertheilen der R. GORR. 1, 4, 132. अन्नाद्यादेभूतिभ्यः
 BHĀG. P. 7, 11, 10. द्रव्य° DAÇAK. 70, 2. यैः प्रियायाः कृत इव लोचनकान्ति-
 संविभागः ÇĀK. 36, 10. अलाप° das Theilnehmenlassen an MĀLATĪ. 128,
 12. अत्य° das Beschenken mit MBH. 1, 4849. — 2) Antheil: संविभागं
 प्रयच्छ मे MBH. 3, 8598. तपसः संविभागेन भवत्तमपि योह्यते 5, 3914. KA-
 THĀS. 29, 140. 114, 115.

संविभागिता (von संविभागिन्) f. die Tugend mit Andern zu theilen
 MBH. 12, 10883.

संविभागित्व (wie eben) n. dass.: लुब्धस्यासंविभागित्वात् Spr. (II) 3861.

संविभागिन् (wie eben und von संविभाग) adj. 1) mit Andern zu thei-
 len pflegend MBH. 7, 2758. 12, 2584. HARIV. 7430. R. 7, 23, 2, 22. 39, 2,
 44. Spr. (II) 309. 4863. बालानाम् MBH. 13, 7337. अ° 12, 6030. Spr. (II)
 744. — 2) einen Antheil erhaltend: अस्मदुपास्त्रितस्य वित्तस्य PANĒAT.
 243, 24.

संविभाज्य MBH. 12, 2879 fehlerhaft für संविभज्य.
 संविभाव्य (vom caus. von 1. भू mit संवि) adj. wahrzunehmen, zu er-
 kennen BHĀG. P. 3, 33, 8.

संविमर्द (von मर्द् with संवि) m. ein Kampf auf Leben und Tod MBH.
 6, 3787. मम शक्ररिपोश्चैव R. 6, 36, 22.

संविमर्द्येषु (vom desid. des caus. von 1. वर्ध् with सम्) adj. gedeihen
 zu machen —, zu vermehren begehrend: प्रजाः HARIV. 122.

संविवादिन्, असंविवादिता KĀM. NĪTIS. 4, 6 fehlerhaft für असंसंवादि-
 ता, wie der Comm. liest.

संविषा f. eine best. Pflanze, = अतिविषा ÇABDAĪ. im ÇKDR.
 संविहार HARIV. 8721. die neuere Ausgabe und NĪLAK. lesen स-
 ष्य हरति च प्रियः st. संविहारो अतिप्रियः.

संवीक्षण (von ईन् with संवि) n. das Suchen, Nachforschen AK. 3, 3, 30.
 संवीत s. u. 1. व्या with सम्.
 संवृर्षु (vom desid. von 1. वृ with सम्) adj. zu verbergen beabsich-
 tigend: स्वमाकृतम् BHATTI. 9, 26.

संवृत्तधृजु adj. der den Starken an sich reißt, — bemolestert RV. 9, 48, 2.
 संवृत् (von वृ with सम्) adj. an sich reißend RV. 2, 12, 8. सिषः
 VS. 38, 28.

1. संवृत् (von 1. वृ with सम्) 1) adj. bedeckend TS. 4, 4, 2, 8. — 2) f.
 etwa das Zudecken: पुरा संवृत्: AV. 18, 3, 30.

2. संवृत् (von वर्त् with सम्) f. das Beschreiten, Herankommen AV. 8, 6, 4.
 संवृत 1) adj. s. u. 1. वृ with सम्. In der Bed. geschlossen: कण्ठ TS.
 PĀT. 2, 4. करण 27. WEBER, PRATĪGĀS. 107. स्वरभक्ति Comm. zu TS.
 PĀT. 21, 15. Davon ०ता f. das Geschlossensein: गलविवरस्य zu 22, 9.
 — 2) m. ein N. Varuṇa's H. c. 38; vgl. संवृत्.

संवृतमन्त्र adj. der seine Berathungen —, seine Pläne geheim hält;
 davon nom. abstr. ०ता f. KĀM. NĪTIS. 8, 9.

संवृति (von 1. वृ with सम्) f. 1) Verschluss: योनि° (vgl. das fehler-
 VII. Theil.

hafte योनि संवृति oben nach WILSON) SUÇR. 1, 120, 12. कोशसंवृतिं कर
 den Kelch (die Schatzkammer) schliessen Spr. (II) 4286. — 2) Ver-
 hüllung, Verbergung, Geheimhaltung VOP. 8, 128. SARVADARÇANAS. 146.
 17. KIR. 10, 44. Spr. (II) 4472. — 3) Versiellung, Heuchelei Spr. (II)
 1876. — 4) über die Bed. des Wortes bei den Buddhisten s. WASSILJEV
 293. fgg. 323. 325. 1g.

संवृत् 1) adj. s. u. वर्त् with सम्. — 2) m. a) N. pr. eines Schlangen-
 dāmons MBH. 5, 3630. — b) ein N. Varuṇa's (vgl. संवृत्) ÇABDA.
 im ÇKDR.

संवृति (von वर्त् with सम्) f. 1) etwa Erfüllung, personif. MBH. 2, 459.
 — 2) wohl fehlerhaft für सदृति R. GORR. 2, 109, 31. KATHĀS. 56, 415.
 — 3) fehlerhaft für संवृति in योनि°.

संवृद्धि (von 1. वर्ध् with सम्) f. Wachsthum: शरोरमिदं मेथुनादेवाद्भूतं
 संवृद्धुपेतं (so zu lesen) निरये MAITRĀJUP. 3, 4.

संवेग (von 1. विञ् with सम्) m. 1) eine heftige Gemüthsaufregung AK.
 1, 1, 3, 34. H. 322. HALĀJ. 4, 37. MBH. 2, 2505. तीव्र° KATHĀS. 74, 132.
 JOGAS. 1, 21 (adj.). कालशीर्षा° adj. (mit भर्ता zu verbinden) KATHĀS. 84,
 66. Verz. d. Oxf. H. 237, a, 15. मनाभिः सक्रसंवेगैः (so zu schreiben) MBH.
 5, 5878. — 2) Heftigkeit, Gewalt, hoher Grad: अतिदुःख° UTTARAR. 38,
 6 (51, 14). 74, 4 (93, 5). तीव्रसंवेगो वाग्ब्रह्मः 26, 12 (ed. COWELL). शम°
 RĪĀA-TAR. 4, 390.

संवेजन (wie eben) n. das Erschrecken (intrans. und trans.) रोम° das
 Sträuben der Haare SUÇR. 1, 153, 18. नेत्र° (an einer Klystirspritze) so v.
 a. Anstoss (das Klystir erschreckt gleichsam den वायु) 2, 203, 3.

संवेद (von 1. विद् with सम्) m. Empfindung AK. 3, 3, 6. HARIV. 11830.

संवेदन (von 1. विद् simpl. und caus. mit सम्) n. 1) das Erkennen
 MBH. 5, 1675. Verz. d. Oxf. H. 231, a, 32. 36. स्व° WASSILJEV 295. 310.
 fg. 323. 332. — 2) das Bewusstwerden, Empfinden SĀH. D. 53. दुःख°
 UTTARAR. 22, 9 (30, 1). SARVADARÇANAS. 22, 14. 103, 16. — 3) das Melden,
 Verkünden, Zuwissenthun: उत्सवाधिगमे राज्ञां संवेदनमिव व्यधुः KA-
 THĀS. 103, 168. ÇĀRĪG. SĀBH. 1, 2, 8. — Vgl. नासा°.

संवेद्य (wie eben) 1) adj. a) kennen zu lernen, zu erkennen: अशेषशा-
 स्त्र° aus Verz. d. Oxf. H. 163, b, No. 359. सर्व° zu erkennen —, zu
 empfinden von, verständlich für RĪĀA-TAR. 1, 5. सर्वजन° SĀH. D. 15, 17.
 सकृदप्य° 106, 15. 112, 10. स्व° RĪĀA-TAR. 5, 366. DAÇAK. 65, 9, 10. PAN-
 ĒAR. 4, 4, 5. — b) mitzutheilen: अयमर्थो न संवेद्यो भोमे MBH. 3, 2758.
 — 2) m. Zusammenfluss zweier Flüsse HALĀJ. 3, 47. — 3) n. N. pr.
 eines Tirtha MBH. 3, 8148; vgl. कन्या°.

संवेद्यता (von संवेद्य) f. Verständlichkeit für (instr.) SĀH. D. 119, 8.
 संवेद्यत्व n. dass. SĀH. D. 54.

संवेश (von 1. विष् with सम्) m. 1) Eintritt, Anschluss TS. 3, 1, 2, 1.
 7, 5, 5, 1. TBH. 1, 4, 6, 4. — 2) das Niederliegen, Schlafen AK. 1, 1, 3, 36.
 H. 313. an. 3, 728. MED. c. 29. संवेशाय विशो पतिम् — विससर्ग RAGH.
 1, 98. सुख° adj. süß schlafend MBH. 12, 8463. — 3) quidam cosundī
 modus MED. — 4) Schlafgemach (= उपभागस्थान Comm.) BHĀG. P. 3,
 23, 21. — 5) Sitz, Bank H. an.

संवेशक (vom caus. von 1. विष् with सम्) nom. ag. s. गृह°.

संवेशन (von 1. विष् simpl. und caus. mit सम्) 1) adj. (f. ई) सम्म लो
 30*